ALKEM

ALKEM LABORATORIES LTD.

Regd. Office: ALKEM HOUSE, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai - 400 013, Maharashtra, India.

Phone: +91-22-3982 9999
 Fax: 022-2495 2955

• Email: contact@alkem.com • Website: www.alkemlabs.com

CIN: L00305MH1973PLC174201

27th July, 2024

To,

The Corporate Relationship Department	National Stock Exchange of India Limited
BSE Limited	Exchange Plaza,
Phiroze Jeejeebhoy Towers,	Bandra Kurla Complex,
Dalal Street,	Bandra East,
Mumbai 400 001.	Mumbai 400 051.
Scrip Code: 539523	Scrip Symbol: ALKEM

Sub: Newspaper Advertisement for dispatch of Notice of 50th Annual General Meeting (AGM) alongwith Annual Report for financial year 2023-24 and e-voting information.

Dear Sir(s)/Madam,

Pursuant to Regulation 30 and 47 read alongwith Schedule III of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith a copy of advertisement published in today's Newspapers viz. Business Standard (English) and Mumbai Lakshadeep (Marathi) informing about completion of dispatch of Notice of the 50th AGM (including details of e-voting facility) alongwith Annual Report for financial year 2023-24 through electronic mode.

The same is also available on the website of the Company at www.alkemlabs.com.

Kindly take the same on record.

Thanking you

Sincerely,

For Alkem Laboratories Limited

Manish Narang President Legal, Company Secretary & Compliance Officer

Encl: a/a



ALKEM LABORATORIES LIMITED CIN: L00305MH1973PLC174201

Registered Office: 'Alkem House', Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013. Phone: +91 22 3982 9999 Fax:+91 22 2495 2955 Website: www.alkemlabs.com, Email: investors@alkem.com

NOTICE TO MEMBERS

Notice is hereby given that the 50th Annual General Meeting (AGM) of Alkem Laboratories Limited ("the Company") is scheduled to be held on Friday, 30th August, 2024 at 11.00 A.M. through Video Conferencing ("VC") Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the businesses as se out in the Notice of AGM dated 29th May, 2024, convening the said AGM

The Ministry of Corporate Affairs (MCA) has vide its circular dated 5th May 2020 read with General Circulars dated 8th April, 2020, 13th April, 2020, 28th September, 2020, 31st December, 2020, 13th January, 2021, 08^{th} December, 2021, 05^{th} May, 2022, 28^{th} December, 2022 and 25th September, 2023 (collectively referred to as "MCA General Circulars") alongwith other applicable circulars issued by MCA and Securities and Exchange Board of India (SEBI), permitted the holding of AGM through VC/OAVM, without the physical presence of the Members at a commor venue. In compliance with these MCA General Circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the AGM of the Company will be held through VC/OAVM.

In accordance with the aforesaid MCA General Circulars and SEBI Circulars electronic copies of the Notice of the AGM and Annual Report of the Company for financial year 2023-2024 have been sent to all the Members whose email addresses are registered with the Depository Participant(s) Company, The Annual Report of the Company for financial year 2023-2024 is available on the Company's website at <u>www.alkemlabs.com</u> and also or websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and Notice of the AGM on the website of Central Depository Services (India Limited (CDSL) at www.cdslindia.com

Notice is further given pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Managemen and Administration) Rules, 2014 as amended from time to time and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the Company is providing remote e-voting facility to all its Members to enable them to cast their vote on all matters listed in the said Notice by electronic means. The details regarding the remote e-voting facility is provided below

Cut-off date for determining the Members entitled to vote	Friday, 23 rd August, 2024
Commencement of remote e-voting period	Tuesday, 27 th August, 2024 at 9.00 A.M.
End of remote e-voting period	Thursday, 29 th August, 2024 at 5.00 P.M.

The remote e-voting facility shall be disabled by CDSL for voting thereafte and the Members shall not be allowed to vote beyond the said date and time Persons whose names are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date i.e. Friday, 23rd August, 2024, shall be entitled to cast their vot either through remote e-voting or through e-voting during the AGM.

The Company shall also provide e-voting facility during the AGM for the Members attending the AGM through VC/OAVM, who have not cast their vote on resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so. The Members who have cast their vote through remote e-voting prior to the AGM may attend the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their votes again.

Any person, who becomes a Member of the Company after completion of dispatch of notice and hold share(s) as on cut-off date i.e. Friday 23rd August, 2024, may request for login ID and password a rnt.helpdesk@linkintime.co.in or investors@alkem.com. However, if the person is already registered with CDSL for e-voting, then the existing user ID and password can be used for casting vote.

Members who have not registered their email addresses are requested to register their email addresses with their respective Depository Participant(s) or Members shall register their email addresses by clicking the link: https://liiplweb.linkintime.co.in/EmailReg/Email_Register.html and completing the registration process to receive copies of the Annual Report for FY 2023-24.

CS Mannish L. Ghia, Partner, M/s, Manish Ghia & Associates, Practising Company Secretaries, Mumbai (Membership No. 6252, CP no. 3531 have been appointed as Scrutinizer to scrutinize e-voting process in a fair and transparent manner

The results declared alongwith the Scrutinizer's Report shall also be communicated to the Stock Exchanges and Central Depository Services (India) Limited (CDSL) and the same shall also be displayed on the website of the Company

f you have any gueries or issues regarding attending AGM & e-voting from the e-voting system, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under nelp section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com o contact at toll free no. 1800 22 55 33. All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, CDSL, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatla Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call at toll free no 1800 21 09911

The Company has fixed Saturday, 10th August, 2024 as the "Record Date" for the purpose of determining entitlement of shareholders for payment of final dividend for financial year 2023-2024. The final dividend, if approved by the Members will be paid on or after Wednesday, 04th September, 2024.

Members may note that in terms of the provisions of the Income-Tax Act 1961, ("the IT Act") as amended by the Finance Act, 2020, dividend paid of distributed by a Company on or after 01st April, 2020 shall be taxable in the hands of the Members. The Company shall therefore be required to deduct tax at source (TDS) at the time of making the payment of dividend. In order to enable us to determine the appropriate TDS rate as applicable Members are requested to submit the documents in accordance with the provisions of the IT Act. The detailed tax rates, documents required for availing the applicable tax rates are provided in the Notice of the AGM.

Place : Mumbai

Date : 26th July, 2024

For Alkem Laboratories Limited

Manish Narang President - Legal, Company Secretary & **Compliance Officer**



PGIM India Asset Management Private Limited

4th Floor, C wing, Laxmi Towers, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051. **Tel.:** +91 22 6159 3000. **Fax:** +91 22 6159 3100 CIN: U74900MH2008FTC187029 Toll Free No.: 1800 266 7446 Website: www.pgimindiamf.com

NOTICE

Notice is hereby given that in accordance with Regulation 56 of SEBI (Mutual Funds) Regulations, 1996 read with Clause 5.4 of SEBI Master Circular dated June 27, 2024, the unit holders of all the Scheme(s) of PGIM India Mutual Fund ('Fund') are requested to note that the Annual Report of all the Scheme(s) of the Fund for the financial year ended March 31, 2024, are hosted on the website www.pgimindiamf.com and www.amfiindia.com.

The unit holders can submit a request for a physical or electronic copy of the Annual Report of the Scheme(s) of the Fund for the financial year ended March 31, 2024 by calling on 1800 266 7446 or by sending an email to care@pgimindia.co.in or by writing to PGIM India Asset Management Private Limited at 4th Floor, C Wing, Laxmi Towers, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051.

> For PGIM India Asset Management Private Limited (Investment Manager for PGIM India Mutual Fund)

Place: Mumbai

Unit holders are requested to update their PAN, KYC, email address, mobile number, nominee details with AMC and are also advised to link their PAN with Aadhaar Number. Further, Unit holders can view the Investor Charter available on website of the Mutual Fund as well as check for any unclaimed redemptions or Income Distribution cum Capital Withdrawal ('IDCW') payments.

> MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

@ Piramal

Date: July 26, 2024

PIRAMAL PHARMA LIMITED

CIN: L24297MH2020PLC338592

Regd. Office: Gr. Flr., Piramal Ananta, Agastya Corp. Park, Kamani Junction, LBS Marg, Kurla, Mumbai 400070 Maharashtra, India Tel No.: 022-3820 3000/4000; Email Id: shareholders.ppl@piramal.com; Website: www.piramalpharma.com

Extract of Consolidated Financial Results for the Three months ended June 30, 2024

Rupees (in crores)

Authorized Signatory

Sr. No.	Particulars	Three months ended 30/06/2024	Three months ended 31/03/2024	Corresponding Three months ended 30/06/2023	For the year ended 31/03/2024
		(Unaudited)	(Refer Note 3)	(Unaudited)	(Audited)
1	Revenue from Operations	1,951.14	2,552.36	1,748.85	8,171.16
2	Earnings before interest, depreciation, tax, share of profit of associates and joint venture and exceptional items for the period (EBITDA)	224.03	556.31	170.63	1371.65
3	Net Profit / (Loss) for the period (before Tax, share of net profit of associates, Exceptional and/or Extraordinary items)	(67.48)	245.96	(121.50)	182.59
4	Net Profit / (Loss) for the period before tax (after share of net profit of associates And Exceptional and/or Extraordinary items)	(45.08)	227.48	(107.11)	179.29
5	Net Profit / (Loss) for the period after tax (after share of net profit of associates And Exceptional and/or Extraordinary items)	(88.64)	101.27	(98.58)	17.82
6	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(92.79)	79.05	(71.97)	74.54
7	Paid-up Equity Share Capital (Face Value ₹ 10/- each)	1,322.95	1,322.95	1 ,193.32	1,322.95
8	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of the previous year				6,588.42
9	Earnings Per Share (Face value of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations) -				
	1. Basic: 2. Diluted:	(0.67) (0.67)	0.77 0.77	(0.81) (0.81)	0.14 0.14
Notes		, ,		` /	

1. Additional information of the Company on standalone basis is as follows

Rupees (in crores)

Sr. No.	Particulars	Three months ended 30/06/2024	Three months ended 31/03/2024	Corresponding Three months ended 30/06/2023	For the year ended 31/03/2024			
		(Unaudited)	(Refer Note 3)	(Unaudited)	(Audited)			
1.	Total Revenue	1,063.20	1,525.30	846.43	4,390.11			
2.	Profit / (Loss) before tax	111.66	362.67	(40.90)	507.62			
3.	Profit / (Loss) after tax	85.27	273.08	(33.36)	391.22			
2 Th	2. The above is an extract of the detailed format of Standalone and Consolidated Financial Results for the Three months ended							

June 30, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Financial Results for the three months ended June 30, 2024 are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and the Company's website (www.piramalpharma.com

The figures for the last quarter of the previous financial year are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and the published year to date figures upto the end of third quarter of the previous financial year which were subjected to limited review by statutory auditors.

The above results have been reviewed and recommended to the Board of Directors by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors at its meeting held on 26th July, 2024. These results have been subjected to limited review by statutory auditors who have expressed an unmodified opinion.

For Piramal Pharma Limited

Nandini Piramal Chairperson

DIN: 00286092

NOTICE



Disclosure of Annual Report and Abridged Annual Report for the schemes of NJ Mutual Fund ("the Fund") for the year ended March 31, 2024

Notice is hereby given to all unitholders that in accordance with Regulation 56(1) of the SEBI (Mutual Funds) Regulations, 1996 read with clause 5.4 of SEBI Master Circular dated June 27, 2024, the Annua Report and Abridged Annual Report for the schemes of NJ Mutual Fund "the Fund") for the financial year ended March 31, 2024 has been hosted on the website of the Fund viz.www.njmutualfund.com and on the website of AMFI viz. www.amfiindia.com

Unitholders can also submit a request for an electronic copy or physical copy of the Annual Report and Abridged Annual Report for the schemes of NJ Mutual Fund through the followingmodes/options:

Contact us at our Customer Care Centre at 18605002888 / 040

49763510 from 9.00 am to 7.00 pm (Monday to Saturday)

2. Email us at customercare@njmutualfund.com from your registered e-

Send a SMS to 7289005555 from your registered mobile number. SMS format: Type <AR> Space <Folio Number> and send it to 7289005555

4. Write to us and submit a written request letter at any of the Investor Service Centres (ISC) of NJ Mutual Fund. Unitholders can visit our website www.njmutualfund.com for the updated list of ISC

Unitholders are requested to visit www.nimutualfund.com to claim their Unclaimed Redemption amounts and follow the procedure prescribed herein. For NJ Asset Management Private Limited (Investment Manager of NJ Mutual Fund)

Vineet Nayyar

Director and Deputy Chief Executive Officer Date: July 26, 2024 DIN: 10690316

For further details, please contact: NJ Asset Management Private Limited (CIN U67100GJ2005PT C046959) Registered office: Block no. 601, 3rd Floor, C Tower, Udhna Udyognagar Sangh Commercial Complex, Central Road No.10, Udhna, Surat - 394210, Gujarat.Telephone Number - 0261 6715601. Corporate office: Unit no. 101A, 1st Floor, Hallmark Business Plaza, Bandra (East), Mumbai 400051. Telephone number: 022 68940000 / 1860 500 2888 / 040-49763510. Email id: customercare@njmutualfund.com Website: www.nimutualfund.com

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISK READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY



GOVERNMENT OF TAMIL NADU FINANCE DEPARTMENT, **CHENNAI-9**

Dated: July 26, 2024

PRESS COMMUNIQUE It is notified for general information that the outstanding balance

of 8.95% Tamil Nadu SDL, 2024 issued in terms of the Government of Tamil Nadu, Finance Department, Notification No.272(L)/W&M-II/2014, dated August 22, 2014 will be repaid at par on August 27, 2024 with interest due up to and including August 26, 2024. In the event of a holiday being declared on the aforesaid date by any State Government under the Negotiable Instruments Act, 1881, the loan will be repaid by the paying offices in that State on the previous working day. No interest will accrue on the loan from and after August 27, 2024.

2. As per sub-regulation 24(2) and 24(3) of Government Securities Regulations, 2007 payment of maturity proceeds to the registered holder of Government Security held in the form of Subsidiary General Ledger or Constituent Subsidiary General Ledger account or Stock Certificate shall be made by a pay order incorporating the relevant particulars of his bank account or by credit to the account of the holder in any bank having facility of receipt of funds through electronic means. For the purpose of making payment in respect of the securities, the original subscriber or the subsequent holders of such a Government Securities, as the case may be, shall submit to the Bank or Treasury and Sub-Treasury or branch of State Bank of India, where they are enfaced / registered for payment of interest, as the case may be, the relevant particulars of their bank

3. However, in the absence of relevant particulars of bank account/mandate for receipt of funds through electronic means, to facilitate repayment on the due date, holders of 8.95% Tamil Nadu SDL 2024, should tender their securities at the Public Debt Office, 20 days in advance. The securities should be tendered for repayment, duly discharged on the reverse thereof as under:

"Received the Principal due on the Certificate".

4. It should be particularly noted that at places where the treasury work is done by a branch of the State Bank of India, the securities, if they are in the form of Stock Certificates, should be tendered at the branch of the bank concerned and not at the Treasury or Sub -Treasury.

5. Holders who wish to receive payment at places other than those where the securities have been enfaced for payment should send them duly discharged to the Public Debt Office concerned by Registered and Insured Post. The Public Debt Office will make payment by issuing a draft payable at any Treasury/Sub-Treasury or branch of State Bank of India conducting Government Treasury work in the State of Tamil Nadu.

DIPR/ 770 /DISPLAY/2024

T.Udhayachandran Principal Secretary to Government, Finance Department, Chennai-9.



Place: Mumbai

Date: July 26, 2024

AMBER ENTERPRISES INDIA LIMITED

Registered Office: C-1, Phase – II, Focal Point, Rajpura Town – 140 401, Punjab Corporate Office: Universal Trade Tower, 1st Floor, Sector – 49, Sohna Road, Gurgaon – 122 018, Haryana E-mail: info@ambergroupindia.com; Website: www.ambergroupindia.com Tel: +91 124 3923000; Fax: +91 124 3923016, 17, CIN: L28910PB1990PLC010265

Extract of Unaudited Financial Results for the guarter ended 30 June, 2024

(Rs. in lakh except for per share data)

	Consol	idated					Stand	alone	
3 months ended (30 June 2024)	3 months ended (31 March 2024)	3 months ended (30 June 2023)	Year ended (31 March 2024)	SI. No.	Particulars	3 months ended (30 June 2024)	3 months ended (31 March 2024)	3 months ended (30 June 2023)	Year ended (31 March 2024)
(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)			(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
2,40,129.11	2,80,546.17	1,70,198.67	6,72,926.89	1.	Total Income from Operations	1,73,988.55	2,04,353.74	1,19,766.89	4,50,467.24
10,448.53	13,782.60	6,268.83	19,133.18	2.	Net Profit for the period (before tax, exceptional and extraordinary items)	6,178.41	9,134.11	3,037.97	5,579.98
10,448.53	13,782.60	6,268.83	19,133.18	3.	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	6,178.41	9,134.11	3,037.97	5,579.98
7,472.02	9,902.61	4,660.86	13,946.69	4.	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	4,430.57	6,594.41	2,258.45	4,055.89
7,447.32	9,857.44	4,667.71	13,756.84	5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	4,409.53	6,533.53	2,233.17	3,884.61
3,369.37	3,369.37	3,369.37	3,369.37	6.	Equity Share Capital (Face Value Rs.10 Each)	3,369.37	3,369.37	3,369.37	3,369.37
-	-	-	2,03,066.39	7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	1,68,027.59
				8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) –				
21.48	28.10	13.55	39.44		Basic earnings per share (in rupees)	13.15	19.57	6.70	12.04
21.40	28.01	13.55	39.41		Diluted earnings per share (in rupees)	13.10	19.51	6.70	12.03

Place: Gurugram

Date: 26 July 2024

a) The above is an extract of the detailed format of unaudited financial results for the quarter ended 30 June, 2024 filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended time to time). The full format of the unaudited financial results for the quarter ended 30 June, 2024 is available on the Company's website (www.ambergroupindia.com) and on the website of the stock exchanges where the Company's equity shares are listed viz. BSE Limited (www.bseindia.com) and the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com).

Figures of the previous periods have been regrouped/ rearranged/ reclassified, wherever necessary to comply with financial reporting requirements.

For Amber Enterprises India Limited

Jasbir Singh

(Executive Chairman & CEO and Whole Time Director)



पोलीसांनी

आपल्या

वेळेवर

काळजी

घेतली

पाहिजे - डॉ.

तावशीकर

सोलापूर,

दि.२६ : सततच्या

ताण तणावातील

पोलीस आपल्या

करतात त्यामुळे

अनेक आजाराला

सामोरे जावे लागते

म्हणूनच पोलीसांनी

वेळोवळी आपल्या

शरीराची आणि

काळजी घेतली

आरोग्याची

पाहिजे असे

यांनी केले.

प्रतिपादन डॉ.

सुनिल तावशीकर

कॉसडेव्हिल

आणि कॉरमोक्युअर

फार्मासुटीकल

क्लिनिक यांच्या

वतीने सोलापूर

शहर पोलीस

मुख्यालयात

पोलीसांसाठी

त्वचा, दंतरोग

आणि पोटाच्या

विकाराची मोफत

तपासणी घेण्यात

आली त्यावेळी ते

बोलत होते.

यावेळी

राखीव पोलीस

निरीक्षक शरद

मुख्यालयातील

हॉस्पिटलचे डॉ.

कॉसडेव्हिल

श्रीकात

होती.

फार्मासुटीकलचे

सदाफुले यांची

प्रमुख उपस्थिती

बारावकर, पोलीस

दिगंबर गायकवाड,

आरोग्याकडे दुर्लक्ष

जीवनात

आरोग्याची

ठगबाज मीरा फडणीसचा जामीन अर्ज फेटाळला

PUBLIC NOTICE Notice is hereby given that the share certificate no. 187 Distinctive Nos. from 931 to 935 alongwith Five shares of Rs. 50/- each dt 5-2-1992 of Swagat Co operative Housing Society Ltd. Reg. No. BOM/WN/ HSG/TC 3762/1988-1989 Dt. 23-02-89 at preser transferor in the name of Manoj Mehta Fla No. 404 has been reported lost/ misplaced by the flat owner and an application has beer reported lost / misplaced complainted a Vikhroli Parksite Police Station Registered No 21315/2024 dt. 20/07/2024 and applicatio made by authorised person to the society for issue of duplicate share certificate. The Society hereby invite claim or objections (ir writing) for issuance of duplicate share certificate within the period 14 (fourteen days from the publication of this notice. In no

> period the society shall be free to issue duplicate share certificate. Date: 27/07/2024 Swagat Co.op. Soc. Ltd. Place: Mumbai Damodar Park, LBS Road Ghatkopar (W), Mumbai - 86.

claims / objection are received during this

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my clients MR. VIVEK PANDURANG KARAMBELKAR IS TRANSFERRING FLAT NO.602 B WING., 6TH FLOOR Admeasuring 420Sq.ft area, in the CHHAYA SUGANDH C.H.S.L., BLDG NO. 2 Constructed ON N. A. land bearing S. No. 199 PART, situated at VILLAGE-BOLINJ, VIRAR WEST, DIST-PALGHAR-401303 TO HIS

DOURN ANDE.

The above mentioned flat is REGISTERED IN THE NAME
OF MR. VIVEK PANDURANG KARAMBELKAR AND HIS
MOTHER SMTUSHA PANDURANG KARAMBELKAR AND HIS
MOTHER SMTUSHA PANDURANG KARAMBELKAR HAS BEEN DIED
ON 31032020. MR. VIVEK PANDURANG KARAMBELKAR
HAS RECEIVED NO OBJECTION FROM HIS FATHER MR.
PANDURANG KARAMBELKAR AND HIS BROTHER
YOGESH PANDURANG KARAMBELKAR FOR THE
YOGESH PANDURANG KARAMBELKAR FOR THE RANSFER OF THE ABOVE MENTIONED FLAT TO HIS

Any person having objection or claim by way of sale, exchange nortgage, gift, trust, maintenance, inheritance, possession ease, lien, tenancy, license, easement, or otherwise,etc. on whatsoever nature with respect to 'said FLAT' are requested to nake the same known in writing along with copies of supportin documents in respect of their objection/claim to the undersigned within a period of 07 days from date of publication of this notice failing which, the objection/ daim of such person/s will be deemed to have been waived and/ or abanoned.

KARTIK S. FADIA (ADVOCATE HIGH COURT B/19, NEW SONAL CHSL, NEAR DESA HOSPITAL, AGASHI ROAD, VIRAR WEST

PUBLIC NOTICE

Please take notice that late CHAMPAKLAL D VORAAND VIPUL C VORA was the members of SHREE HIGHLAND PARK CHSL situated at New Link Road, Dhanukarwadi, Kandivali West, Mumbai-400067 constructed on plot bearing CTS No. 812, village kandivali, Taluka Borivali MSD holding share certificate No. 84 with distinctive Nos. from 416 to 420 with respect to Shop No.4, C Wing admeasuring about 315 sq. feet common area on Ground floor of the Shop No.4. C Wing admeasuring about \$15 sq. feet common area on Ground floor of the building of the society. Please take further notice that the said late Champaklal D Vora died intestate on 10.07.1996 at kandivali Mumbai leaving behind 1) LATE SHANTABEN C VORA 2) LATE SMITA N DESAI (2) (a) MR. NARENDRA A DESAI 2 (b) AMIT N DESAI 2 (c) KINNARI J SHAH (d) SWEETY T SHAH (3) LATE ALKA Y SHAH 3 (a) YUGALKISHOR S SHAH 3 (b) KOMAL P SHAH 3 (c) MEGHANAT SHAH 3 (d) SAPNA R SHAH 3 (e) BHVEEN Y SHAH 4) VARSHA S SHAH 5) POONAM Y SHAH 6) BHAWANA Y SHAH 7) LATE VIPUL C VORA 7) (a) MEENA V VORA 7) (b) FENIL V VORA 7) (a) MEENA V VORÁ 7) (b) FENIL V VORA 7(c) SHRUTI DEEP MISTRY @ SHRUTI IVORA 7(c) ŚHRUTI DEEP MISTRY @ SHRUTI VIPUL VORA, as his only heirs and legal representatives entitled to the estate of the deceased. The said late Vipul C Vora died intestate on 15.10.2023 at kandivali Mumbai leaving behind 1) MEENA V VORA 2) FENIL V VORA 3) SHRUTI DEEP MISTRY @ SHRUTI VIPUL VORA as his only heirs and legal representatives entitled to the estate of the deceased. Any person having any claim in the said Shop and/or the said Share whether by way of mortgage, charge, gift, trust, use, possession, inheritance, maintenance, tenancy, lease, lien, easement or otherwise howsoever is hereby easement or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing required to make the same known in writing together with supporting documents to the undersigned within 14 days from the date of publication hereof otherwise claims, if any, shall be considered as waived and my clients will apply for the transfer of the said Shop and the said shares to the society/concerned authority in his/her/their names Adv. Aakash Shah,

Office: B/1, Gr. Floor, Shiv Kripa Bldg. Off. Mathuradas Road. Kandivali West Mumbai-400067 Mobile: 9029459891 Email: adv.aakashshah@gmail.com

PUBLIC NOTICE

यवतमाळ, दि.२६ : पंतप्रधान नरेंद्र

मोदी व अमित शहांचे नाव वापरून आणि

उपमुख्यमंत्र्यांची काकू असल्याचे भासवत

६५ जणांना सुमारे १० कोटी रूपयांचा गंडा

घालणाऱ्या ठगबाज मीरा फडणीसचा जामीन

अर्ज यवतमाळ जिल्हा न्यायालयाने फेटाळून

लावलाय. याप्रकरणाची तपास आर्थिक गुन्हे

ate Chaturi Panchayan Yadav was a Member of the Innapurna Krupa Co-Operative Housing Society imited.," having address at village Nandivli, Dombivl East) - 421 201 and holding Shop No.3 in the building or e society, Late Chaturi Panchayan Yadav died or 3/06/2013 with making nomination. He had submitte omination Form in society on Dated 04/11/2012 he Advocate hereby invites claims or objections from e heir or heirs or other claimant or claimants / objector of ojectors to the transfer of the said shares within a perio 14 days from the publication of this notice, with copie such documents and other proofs in support of his er / their claims / objections for transfer of share an erest of the deceased member in the capital/prope the society. If no claims / objections are received within the period prescribed above, the society, shall be free deal with the shares and interest of the decease ember in the capital/property of the society in suc nanner as is provided under the bye-laws of the society in such the claims / objections if any, received by the society for ansfer of shares and interest of the deceased member the capital / property of the society shall be dealt wit the manner provided under the bye-laws of the ciety. A copy of the registered bye-law of the dvocate Office is available for inspection by the imants/objectors. In the office of the ADVOCATI HAGYASHRI BHANDARI between 11 A.M TO 6 P.N m the date of publication of the notice till the date of expiry of its period. For and on behalf of ADV. BHAGYASHRI R. BHANDAR.
ADD: Officen of 106, 1st floor, The Valaji Estate CHS Ltd.
Nehru Road, Opp. Thakurii Railway Station, Thakuri
East) Mobile no. 9821999938. Date: 27/07/2024

जाहीर सूचना

पेथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील **श्री. वोरारा** चौधरी यांना फलॅंट क xo५ xथा मजला र्द=विंग गईनवूड को.हौ.सो.लि., वसंत गार्डन, एल.बी.एस. रोड मुलुंड (प.), मुंबई-४०००८० ही जागा श्रीमती जयश्र नेरज देसाई यांच्याकडून खरेदी करावयाची इच्छा आहे, यांन म्लॅटचे मालक असल्याचा दावा केला आहे. पुढे सुचित केल आहे की, सदर श्री. मथुरादास जी. रुपारेल, श्रीमर्त झवेरबेन मथुरादास रुपारेल व त्यांची विवाहीत मुलर्ग श्रीमती जयश्री देसाई यांनी सदर फ्लॅट श्री. अशोक पी शेठ यांच्याकडून दस्तावेज क्र.बीडीआर/३/८९९८/२०० सार हमी संयुक्त उपनिबंधक, वांद्रे येथे नोंदणीकृत दिनांक १५.१०.२००१ रोजीचे नोंद विक्री करारनामानुसार खरेदी केले होते. पुढे असे सुचित करण्यात येत आहे की, श्री. मथुरादास **पारेल** यांचे ७.३.२००७ रोजी निधन झाले आणि त्यांच तनी **श्रीमती झवेरबेन एम. रुपारेल** यांचेही १.९.२०१८ रोर्ज नेधन झाले. पुढे सुचित करण्यात येत आहे की, वरील ोघांच्या निधनानंतर त्यांचे कायदेशीर वारसदार **श्रीमती छाय** नेपेश सचदे व श्रीमती जागृती विनय दावडा, दोधीही अन मुली यांनी त्यांची बहिण श्रीमती जयश्री देसा वांच्या नावे दस्तावेज क्र.केआरएल-१-१०२५८/२०१९ नूस संयुक्त हमी उपनिबंधक, कुर्ला येथे नोंदणीकृत दिनांक ६.८.२०१९ रोजीचे नोंद मुक्तता करारनामानुसार मुक्त केले गणि त्यानुसार आता **श्रीमती जयश्री निरज देसाई** या सद लॅटच्या मालक आहेत.

. 1र नमुद व्यतिरिक्त अन्य कोणा व्यक्तीस सदर अर्थात फ्लॅट क्र.४०५, ४था मजला, ई-विंग, पिनव् हौसोलि., वसंत गार्डन, एल.बी.एस. रोड, मुलुंड (प.) मुंबई–४०००८० या श्रीमती जयश्री निरज देसाई किंवा श्री . थुरादास जी. रुपारेल किंवा श्रीमती झवेरबेन एम. रुपारेल च्या मालमत्ता किंवा भागावर काही आक्षेप किंवा दाव यास किंवा मालमत्ता किंवा भागावर वारसाह# प्रास, परिरक्षा, परवाना, कायदेशीर हक्क, ताबा, बक्षीस भाडेपट्टा किंवा अन्य इतर प्रकारे दावा असल्यास त्यांर्न लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्ता ॲडव्होकेट श्री ाहुल जी. पांडे, कार्यालय पत्ता: फ्लॅट क.८०**४.** ८व . जला, इमारत क्र.३, विश्रांती कोहौसोलि., सुभाष नगर वेंबूर, मुंबई-४०००७१ येथे सदर सूचना प्रकाश १४ दिवसात कळवावे. अन्यथा त्यांचे दावा किंद अधिकार त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजल जाईल आणि व्यवहाराची प्रक्रिया माझे अशील पु करतील.

मोबा.:९८२०३०९४५५ राहुल जी. पांडे मएएच/१६२९/२०००

नये यासाठी सरकारी वकिलांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला. कोट्यवधींचा आर्थिक घोटाळा असल्याने मीरा फडणीसचा

शाखा करीत आहे. आर्थिक गुन्हे शाखेतील

पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा कसून

तपास केला. तसेच न्यायालयात ठोस पुरावे

सादर केले. मीरा फडणीसला जामीन मिळू

मी. श्री. राकेश गणेश पुगावकर, रुम नं. सोसायटी, नेहरु नगर, कुर्ला (पूर्व), सदनिका वारस म्हणून माझ्या नाववर

तारीख : २७/०७/२०२४

श्री. राकेश गणेश पुगावकर

PUBLIC NOTICE

Please take notice that late Champaklal D Vor was the member of The Surendranagar CHS situated at Ram Lane, S.V. Road Kandivali West Mumbai-400067 constructed on plot bearing CTS No. 67/3(part), village kandivali, Taluka Borivali MSD holding share certificate No. 23 with distinctive Nos. from 485 to 506 with respect to Flat No.B/403, admeasuring abou 550 sq. feet bulit up area on 4th floor of the building of the society. Please take further notice that the said late Champaklal D Vora died intestate on 10.07.1996 at kandivali Mumba leaving behind 1) LATE SHANTABEN C VORA

2) LATE SMITA N DESAI (2) (a) MR NARENDRA A DESAI 2 (b) AMIT N DESAI 2 (c KINNARI J SHAH (d) SWEETY T SHAH (LATE ALKA Y SHAH 3(a) YUGALKISHOR : SHAH 3 (b) KOMAL P SHAH 3 (c) MEGHANA SHAH 3 (d) SAPNA R SHAH 3 (e) BHVEEN SHAH 4) VARSHA S SHAH 5) POONAM SHAH 6) BHAVANA Y SHAH 7) Í ATE VIPUL VORA 7) (a) MEENA V VORA 7) (b) FENIL VORA 7(c) SHRUTI DEEP MISTRY @ SHRUT VIPUL VORA as his only heirs and lega representatives entitled to the estate of the deceased. Any person having any claim in the said flat and/or the said Share whether by way of mortgage, charge, gift, trust, use, possession inheritance, maintenance, tenancy, lease, lier easement or otherwise howsoever is hereb required to make the same known in writing together with supporting documents to the undersigned within 14 days from the date o publication hereof otherwise claims, if any, sha be considered as waived and my clients wil apply for the transfer of the said flat and the said shares to the society/concerned authority is/her/their names. Adv. Aakash Shal

Office: B/1, Gr. Floor, Shiv Kripa Bldg Opp. Laxminarayan Temple, Laxminarayan Lan Off. Mathuradas Road, Kandivali Wes Mumbai-40006

Mobile: 902945989 Email: adv.aakashshah@gmail.con

182435 46

63130.5

88805.98

352578.44

93316.2

41215.5

64774.75

210766 5

86958.93 69436

180721.08

382278.92

114343.5 125138.2 116171.68

26781.28

27809.7

46412.22

236436.12

706267.89

1298131.03 158498.11 66755.5

356970.45 207976.92

161195.36

905666.16 562708.03

134462.0

125302.24 270757 58194.6

474054 6 204835.3 395606.9

81017

30457.09

89376.85

3468621.6 43180.38 61032.57

113508.5

64451.85

27430.85

Sd/- Authorized Officer, CSB Bank

3 289542.38

5365 103886.4 17333.9

2253485 1

54.2

20.8 27.5 90.9

464.7

38.4 11.3

67.5 21.5

8 8.5

14.6

13.4 26 4.3

66.

86.7 53.6

42.35

159.37

33.2

24.15 34.1 75.7 16.9

254.6

22.28 8.06

26.14 950.25 12.65 14.44

27.43 22

32.54

18.57

382.1 349.6 40 16.1

नवजीवन रहिवाशी एस.आर्.ए. सोसायटी, बिल्डिंग नं.२/ए/१०३,

ন্	नवजावन नगर, मारत नगर, बा.क.सा. राड, बाद्रा (पूव), मुबइ - ४०००५५ 🔠						
अं.क्र.	झोपडीधारकांचे नाव	परि २ क्र.	सदनिका क्र.	मृत्युची ता.	वारसाचे नाव		
9	अहमद बशीर अहमद	_{एस.आर.} ए	३ए/८०६	०७/१०/२००३	महबुब बशीर अहमद शेख		
हित र प्रसिद्ध पृष्ठ्य	जहमद राख मंस्या या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमत्त्त असलेले मयत सभासदाचे भाग व हित संबंध हस्तातरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत त्यानी आपल्या भागण्यांच्या व हरकतीच्या पृष्ठयर्थ आवश्यक त्या कागदापत्रांच्या प्रती व अन्य पूरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तीकडून हक्क, मागण्या किंवा हरकती सादुर झाल्या नाही तर						
	सभासदाचे संस्थेच्या						

हस्तातराणाबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील. जर अशा कोणत्याही हक्क मागण्या/हरकती आल्या तर त्याबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधीची एक प्रत मागणीदारास/ हरकतदारास संध्याकाळी ५.०० ते ६.०० वाजेपर्यंत संस्थेच्या कार्यलयात नोटीस् दिल्याच्या तारखेपासून नोटीशीची मुदत संपण्याच्या तारखेपर्यत उपलब्ध राहीलः।

दिनोंके : २७.०७.२०२४) सचिव - नवजीवन रहिवाशी एस आर ए सह गृह संस्था मर्या

4776973

4331414

4295774

7384269

785933

3659929

4503343

4429547

4397419

4461199

4160230

4221347

4768537

3186542

7581163 7778619

4432387

4215145 7581495 4171156

4786015 4420728

4762358

4791816

4397734

4776934

4606409 7274619

YANDER

3979747 4523124

4498035

4096123

3972253 4735947

4665445

4643325 3995955

4566863

4317895

7682080

1

BADLAPUR

DHARAVI

GHODBUNDER ROAD

GHATKOPAR

For more details/account wise information borrowers/interested bidders

may contact respective branches and for participating in the auction, please visit/login to the e-auction ortal http://csbgold.auctiontiger.net.

/IRAR

DOMBIVLI - WEST

ULHAS NAGAR

NERUL - NAVI MUMBA

BRANCH NAME : BANDRA WEST

BRANCH NAME: ANDHERI EAST

Chandrabhan Veniprasad Gupta

Naresh Ramprakash Aadiwal Paritosh Vinod Saha

Rabiya Sayyedhussain Shaikh

48 Nagma Yunus Khan

Ranjan Girish Nag Shreesh S N Bhat Vicky Vinu Patel

56 Vishal Omprakash Dubey

Vidya Gajanan Ghadse

Aditya Hanumanta Naikudi

Kalpana Tanaii Dhonukshe

Rajendra Shantaram Sawant

Dipak Pandurang Rane Geeta Bhagwandin Bhola Girish Krishna Phatkure Hrishikesh Pradeep Dhaske

Deepak Balkrushna Gaikwad

Krishna Kumar Shrikant Tiwari

Bharti Suresh Valmiki

Mahesh Anand Uchil Mukim Makbul Khan

Nita Laxman Melkundi

68 Amit Kumar Pathak

Rambhawan Patel

75 Ramesh Chandra Bhoi 76 Rohit Bhanvarlal Lohar 77 S P Chandanshive

78 Akbari 79 Akshay Madhukar Sodaye

80 Avinash Devidas Jagtar 81 Jwala Rajendra Prasad

Jwala Rajendra Prasad Vishwakarma

84 Sachin Balkrishna Bhalerao

Bhawerlal Omkar Devda Mahesh Bhagwan Devrao

Nitin Dattaram Pawar

90 Anil Kunjumon 91 Dablu Rampyare Nayak 92 Deepak Barnwal

Rajkumar Basudeo Das

Sharwan Kumar Pandey

Tarun Rajendra Sethiya

Sherali Kaisar Zaidi

98 Yash Dinanath Yadav

99 Deepa Bhisham Achhra

101 Mohd Navar Alam

102 Shrawankumar Das

103 Sapana Anil Dubey

104 Suresh Shamrao Ghare

Place: MUMBAI / THANE / PALGHAR

100 Dhalaram Pannaji Devas

85 Amit Singl

Narpatsingh Assalsingh Rajput

Premi

जाहिर निवेदन

६२०, बिल्डींग नंबर ३, 'ए' विंग, जय हिंद बुध्द विकास को. हौसिंग मुंबई नंबर ४०००२४ असे निवेदन करतो की माझी आजी कै. लक्ष्मीबाई नामदेव नाटेकर हिचे दिनांक ०३/०६/२००६ रोजी निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात नमुद होणे करीता मी वरील संस्थेस अर्ज केला आहे. माझ्या व्यतिरिक्त कोणी वारसदार नाही आणि असतील तर त्यांनी १५ दिवसाच्या आत वरील संस्थेकडे दावा करावा.

ठिकाण : मुंबई

सही/

जामीन फेटाळण्यात आला. अतिरीक्त न्यायाधीश अमित लाऊलकर यांनी मीरा फडणीसचा जामीन फेटाळला. केंद्रीय मंत्रालयाच्या पर्यटन विभागात सल्लागार पदी नियुक्ती झाल्याचे सांगत मीरा फडणीसने आणि होशिंग याने हा घोटाळा केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या नावाने बनावट कार्यक्रम पत्रिका छापून रेल्वे गुंतवणूक परिषदेचे आयोजनही केले होते. त्यानंतर ऐनवेळी हा कार्यक्रम रह्नही केला होता.

जाहीर सूचना

दावत ई हदियाहच्या विश्वस्तांकडून पीटीआर क्रमांक बी-७२९(एमयूएम) द्वारे दावत-ए-हदियाहच्य मालकीच्या खालील निवासी फ्लॅटच्या थेट विक्रीसाठी मोहोरबंद लिफाफ्यात लेखी प्रस्ताव आमंत्रित करत आहेत, जे १६ई आग्रीपाडा चाळ स्ट्रीटसी. एस. क्र.६/१८६५, प्लॉटक्र. १४५, आग्रीपाडा मुंबई - ४०००११ येथे अहमद टॉवर नावाच्या इमारतीमध्ये.

अ.क्र.	फ्लॅटक्र.	बिल्ट अप क्षेत्र	मजला
१	१२०३	७२०	१२
2	१२०४	३६०	१२
3	१२०५	४२०	१२
8	१३०३	४२०	१३
4	१४०१	३६०	१४
ξ	१४०२	७२०	१४
₉	१४०३	७२०	१४
۷	१४०४	३६०	१४
9	१४०५	४२०	१४
१०	१६०२	७२०	१६
११	१६०३	७२०	१६
१२	१६०४	३६०	१६
१३	१६०५	४२०	१६
१४	१७०१	३६०	१७
१५	१७०२	७२०	१७

इच्छुक खरेदीदार कोणत्याही एका फ्लॅटसाठी किंवा अधिक फ्लॅटसाठी प्रस्ताव देऊ शकतात टुस्टकडून फ्लॅटच्या काही भाग विक्रीचा प्रस्ताव स्वीकारला जाणार नाही. हे फ्लॅट विश्वस्तांद्वारे **जसे** . **आहे जेथे आहे या आधारावर** विक्री केली जात आहे. इच्छुक खरेदीदार प्रत्येक फ्लॅटकरिता रु. १०,००,०००/- (रुपये फक्त दहा लाख) चेक/डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डरद्वारे दावत-ए-हदिया, इस्टेट विभाग, दुसरा मजला, बद्री महल, डॉ. डी.एन. रोड, फोर्ट, मुंबई ४०० ००१ येथे त्यांच्या प्रस्तावाच्या इंसारा रकमेसह वितरित करतील. इसारा रकमेशिवाय प्रस्ताव नाकारली जाईल. वरील मालमत्तेची विक्री धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त

अधिनियम, १९५० च्या ३६(१) नुसार पूर्व परवानगीच्या अधीन असेल. मशर्त प्रस्ताव स्वीकारल्या जाणार नाहीत आणि कोणतीही प्रस्ताव फेरफार न करता किंवा त्याशिवार स्वीकारण्याचा किंवा कोणतेही कारण न देता प्रस्ताव नाकारण्याचा अधिकार विश्वस्तांकडे आहे.

> दावत ई हदियाह करिता (अधिकृत स्वाक्षरीकर्ता)

दिनांक: २७ जुलै २०२४

ठिकाण : मुंबई

दामोदर इंडस्ट्रीज लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: १९/२२ व २७/३०, मधु इस्टेट, पांडुरंग बुधकर मार्ग,

वरळी, मंबई-४०००१३. कॉर्पोरेट ओळख क्रमांक: एल१७११०एमएच१९८७पीएलसी०४५५७५ **दूर.:**+९१-०२२-४९७६३२०३,

ई-मेल:cs@damodargroup.com, वेबसाईट: www.damodargroup.com सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची **३६वी वार्षिक सर्वसाधारण सभा** (एजीएम **शनिवार, १७ ऑगस्ट, २०२४ रोजी दु.१२.००वा.** सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत (एमसीए) सर्वसाधार रिपत्रक क्र.१९/२०२१ दि.०८ डिसेंबर, २०२१ व सर्वसाधारण परिपत्रक क्र.२/२०२२ दि.०५ मे २०२२ (यापुढे एमसीए परिपत्रके म्हणून संदर्भ) आणि अन्य इतर परिपत्रके तसेच सेबीद्वारा वितरीत रिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दि.१३ मे, २०२२ (यापुढे सेबी परिपत्रके म्हणून संदर्भ) नुसार सामायिक ठिकाणी सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय व्हीसी ओएव्हीएममार्फत वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) घेण्यास कंपनीला आदेशानुसार व्हीडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी) किंवा अन्य दृकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) संपन्न होईल. तद्नुसार दिनांक २३ मे, २०२४ रोजीच्या एजीएम सूचनेत नमुद सर्वसाधारण व विशेष विषयावर व्हीसी मार्फत होणाऱ्य कंपनीच्या एजीएममध्ये विमर्ष केले जाईल. सदस्यांना https://instameet.linktime.co.in व्हीसी/ मोएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित राहता येईल. व्हीसी/ओएव्हीएम सुविधेने सहभागी होणाऱ्या सदस्यांची कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल भावश्यक परिपत्रकानुसार एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२३–२४ करिता वित्तीय अहवाल तसेच मंडळ अहवाल, लेखापरिक्षकांचा अहवाल व इतर दस्तावेज कंपनीच्या सर्व सदस्यांना ज्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना ई-मेलने पाठविले आहेत. उपरोक्त दस्तावेज कंपनीच्या <u>https://www.damodargroup.com</u> आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> व www.nseindia.com आणि लिंक इनटाईम इंडिया लिमिटेडच्या https://

नोंद दिनांकीत अर्थात **शकवार. ०९ ऑगस्ट. २०२**४ रोजी वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात भागधारण भसणाऱ्या कंपनीचे सदस्य यांना एजीएम दरम्यान ई-वोटिंग तसेच रिमोट ई-वोटिंगने मत देण्याचा अधिकार असेल. नोंद तारखेला कंपनीचे भरणा केलेले भागभांडवलाच्या सरासरीवर सदस्यांचे मतदान अधिकार असतील

रिमोर ई-वोरिंग मविधा खाली टिल्यापमाणे कालावधीत उपलब्ध अमेल रिमोट ई-वोटिंग प्रारंभ : बुधवार, १४ ऑगस्ट, २०२४ (स.९.००वा. भाप्रवे)

instameet.linkintime.co.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

रिमोट ई-वोटिंग समामी : शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०२४ (सायं.५.००वा. भाप्रवे) उपरोक्त तारीख व वेळेनंतर रिमोट ई–वोटिंग मान्य असणार नाही आणि लिंक इनटाईमद्वारे रिमोट ई-वोटिंग बंद केले जाईल

एजीएमपूर्वी रिमोट ई-वोटिंगने जे सदस्य त्यांचे मत देतील त्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) अन्य दुकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) एजीएममध्ये सहभागी होता येईल. परंतु सदर एजीएममध् पुन्हा मत देता येणार नाही. जर कोणा व्यक्तीने सभेची सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन सदस्य झाला असल्यास आणि

नोंद तारखेला भागधारणा घेतली असल्यास cs@damodargroup.com वर विनंती पाठवून युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. गस्तविक स्वरुपात/संस्थांत्मक भागधारक प्रतिभृती धारण वैयक्तिक भागधारकांकरिता हेल्पडेस्व

तांत्रिक समस्या असणाऱ्या भागधारकांनी कृपया संपर्क लिंक इनटाईम इन्स्टावोट हेल्पडेस्क यांच्याकडे enotices@linkintime.co.in वर विनंती पाठवावी किंवा दुर.:0२२-४९१८६००० वर संपर्क

डिमॅट स्वरुपात प्रतिभूती धारण वैयक्तिक भागधारकांकरिता हेल्पडेस्क: डिमेंट स्वरुपात प्रतिभृती धारण वैयक्तिक भागधारकांनी लॉगडनबाबत तांत्रिक समस्येकरिता डिपॉझिटरी

अर्थात एनएसडीएल व सीडीएसएल मार्फत संबंधित हेल्पडेस्ककडे संपर्क करावा.

लॉगइन टाईप	हेल्पडेस्क तपशील				
एनएसडीएलसह डिमॅट स्वरुपात प्रतिभूती धारण वैयक्तिक भागधारक	तांत्रिक समस्या असणारे सदस्यांनी evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून किंवा टोल फ्री क्र.१८००१०२०९९० व १८००२२४४३० वर संपर्क करून एनएसडीएल हेल्पडेस्कला कळवावे.				
सीडीएसएलसह डिमॅट स्वरुपात प्रतिभूती धारण वैयक्तिक भागधारक	तांत्रिक समस्या असणारे सद्स्यांनी helpdesk.evoting@cdslindi.com वर विनंती पाठवून किंवा दुर.क्र.०२२-२३०५८७३८ किंवा ०२२-२३०५८५४२-४३ वर संपर्क करून सीडीएसएल हेल्पडेस्कला कळवावे.				
ठिकाण : मुंबई	दामोदर इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता सही/– इंद्रजीत कानसे				

जाहीर सूचना ॲड. राघवा एम ठाणे येथील दिवाणी न्यायाधिश (एस.डी.) ठाणे यांच्या न्यायालयात पुढील दिनांक: २९-०७-२०२४ संक्षिप्त दावा क्र.३०९/२०२०

बँक ऑफ बडोदा

१) श्री. पुरुषोत्तम एल. करकेरा २) श्री. चैतन्य सुर्यकांत मेहता प्रति.

दिनांक: २६.०७.२०२४

...फिर्यादी विरुद्ध ...प्रतिवादी

कंपनी सचिव

?) श्री. पुरुषोत्तम एल. करकेरा, मेटास्लिट अब्रेसिव्ह कंपनीचे मालक, प्रौढ, भारतीय नागरिक बी/३४०१, ओम श्री पॅलेस कोहौसोलि., सिल्वर पार्क, मिरा भाईंदर रोड, मिरा रोड (पुर्व)-

२) श्री. चैतन्य सुर्यकांत मेहता, प्रौढ, भारतीय नागरिक, बी/४०१, ओम श्री पॅलेस कोहौसोलि. सिल्वर पार्क, मिरा भाईंदर रोड, जय विजय नगर समोर, मिरा रोड (पुर्व)-४०११०७.

ज्याअर्थी फिर्यादींनी दिवाणी न्यायाधिश, वरिष्ठ स्तर, ठाणे, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र राज्य यांच्या न्यायालयात **संक्षिप्त दावा क्र.३०९/२०२०** दाखल केला आहे आणि ज्याअर्थी येथे घोषित करण्यात येत आहे की, प्रतिवादींवर समन्स बजावण्यात न आल्याने प्रतिवादींना सदर जाहीर सूचना प्रकाशित फिर्यादी करीत आहेत. प्रतिवादींनी सदर सूचना प्रकाशनापासून ३० दिवसात त्यांचे लेखी प्रतिसादासह सदर दाव्यामध्ये त्यांचे समुपदेशक किंवा त्यांनी व्यक्तिश: उपस्थित रहावे. संबंधितांनी नोंद घ्यावी की, वर नमुद कालावधीत जर लेखी प्रतिसाद सादर करण्यात आला नाही तर अशा वेळी न्यायालयाकडून फिर्यादींच्या सुनावणीनंतर दाव्याचा निर्णय दिला जाईल. सुनावणीची पुढील तारीख २९.०७.२०२४

माझ्या हस्ते व न्यायालयाच्या शिक्क्यानिशी २४ जून, २०२४ रोजी देण्यात आले आदेशान्वये



अधिक्षव दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर, ठाणे

सही/



अल्केम लॅबोरेटरीज लिमिटेड

सीआयएन:एल००३०५एमएच१९७३पीएलसी१७४२०१ नोंदणीकृत कार्यालय: अल्केम हाऊस, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३. **दरः:**९१-२२-३९८२९९९, **फॅक्सः**९१-२२-२४९५२९५५, ई-मेल:investors@alkem.com वेबसाईट:www.alkemlabs.com

सदस्याना सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, अल्केम लॅबोरेटरीज लिमिटेडची (कंपनी) ५०वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०२४ रोजी स.११.००वा. सदर एजीएम घेण्याच्या दिनांक १९ मे, २०२४ रोजीच्या सूचनेत नमूद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत

सहकार मंत्रालयाने (एमसीए) त्यांचे परिपत्रक दिनांक ५ मे, २०२० सहवाचिता परिपत्रक दिनांक ८ एप्रिल, २०२०, दिनांक १३ एप्रिल, २०२०, दिनांक २८ सप्टेंबर, २०२०, दिनांक ३१ डिसेंबर, २०२०, दिनांक १३ जानेवारी, २०२१, दिनांक ८ डिसेंबर, २०२१, दिनांक ५ मे, २०२२, दिनांक २८ डिसेंबर, २०२२ आणि २५ सप्टेंबर, २०२३ (यापुढे एमसी सर्वसाधारण परिपत्रक म्हणून संदर्भ) तसेच एमसीए व भारतीय प्रतिभुती व विनिमय मंडळ (सेबी) द्वारे वितरीत अन्य इतर लागू परिपत्रकानुसार सामायिक ठिकाणी सदस्यांची वास्तविक उपस्थिती न घेता व्हीसी/ ओएव्हीएममार्फत एजीएम घेण्यास अनुमती दिलेली आहे. सदर एमसीए सर्वसाधारण परिपत्रक आणि कंपनी कायदा २०१३ च्या आवश्यक तरतुदी आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) अधिनियम २०१५ च्या पुर्ततेनुसार व्हीसी/ओएव्हीएम मार्फत कंपनीच्या सदस्यांची एजीएम होईल.

एमसीए सर्वसाधारण परिपत्रक व सेबी परिपत्रकानुसार उपरोक्त एजीएम सूचना व वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ई-मेल डिपॉझिटरी सहभागीदार/कंपनीकडे नोंद आहेत त्यांना ई-मेलने विद्युत प्रती पाठविण्यात आले आहे. वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या www.alkemlabs.com वेबसाईटवर सुध्दा उपलब्ध आहे. सदर एजीएम घेण्याची सूचना सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या www.cdslindia.com, बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> व एनएसई लिमिटेडच्या www.nseindia.com वर उपलब्ध आहे.

यापुढे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ च्या नियम २० आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) अधिनियम २०१५ च्या नियम ४४ नुसार कंपनीने त्यांच्या सर्व सदस्यांना एजीएमच्या सूचनेत नमूद विषयावर विमर्ष करण्याकरिता विद्युत मतदान प्रणालीने त्यांचे मत देण्याकरिता सुविधा दिलेली आहे. रिमोट ई-वोटिंग सुविधेबाबत महत्त्वाचा तपशिल खालीलप्रमाणे:

सदस्यांचे मतदान अधिकार निश्चितीसाठी नोंद दिनांक	शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०२४
रिमोट ई-वोटिंग कालावधी प्रारंभ	मंगळवार, २७ ऑगस्ट, २०२४ रोजी स.९.००वा.
रिमोट ई-वोटिंग कालावधी समाप्ती	गुरुवार, २९ ऑगस्ट, २०२४ रोजी सायं.५.००वा.
مر کوس سکان کے مرسل	Guiferth refibre (seem) Cathola

रिमोट ई-वोटिंग पध्दती सेन्ट्रल डिपॉॅंझिटरी सविसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे तद्नंतर बंद केली जाईल आणि सदर तारीख व वेळेनंतर सदस्यास मत देता येणार नाही

नोंद दिनांक अर्थात शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०२४ रोजी कोणा व्यक्तिचे नाव सदस्य नोंद पुस्तक किंवा लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात नमूद असेल त्यांना रिमोट ई-वोटिंग तसेच एजीएम दरम्यान ई-वोटिंग मतदानाचा

कंपनीने रिमोट ई-वोटिंगने ठरावावर त्यांचे मत दिलेले नसेल आणि अन्य प्रकारे रोखले नसल्यास व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये उपस्थित सदस्यांकरिता एजीएम दरम्यान ई-वोटिंग सुविधेची तरतुद केली आहे. एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंग जे सदस्य मत देतील त्यांना व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मत देण्याचा अधिकार

जर कोणी व्यक्ती सूचना वितरणानंतर सदस्य झाला असेल आणि शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०२४ रोजी भागधारणा घेतली असेल त्यांनी rnt.helpdesk@linkintime.co.in

investors@alkem.com वर विनंती पाठवून लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि जर एखादी व्यक्ती ई-वोटिंगकरिता सीडीएसएलसह यापुर्वीच नोंद असेल तर त्यांनी मत देण्यासाठी विद्यमान युजर आयडी व पासवर्ड वापरावा.

ज्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल नोंद केलेले नसतील त्यांना विनंती आहे की, त्यांनी संबंधित डिपॉझिटरी सहभागीदारकडे त्यांचे ई-मेल नोंद करावेत आणि वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल कंपनी निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे https://liiplweb.linkintime.co.in/EmailReg/ Email_Register.html वर अद्यायावत करावेत जेणेकरून एजीएम सूचनेसह वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता वार्षिक अहवालाच्या प्रती प्राप्त करता येतील.

ई-वोटिंग प्रक्रिया योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून मे. मनिष घिया ॲण्ड असोसिएटस्, कार्यरत कंपनी सचिव, मुंबईचे भागीदार सी.एस. मनिष एल. घिया (सदस्यत्व क्र.६२५२ व सीपी क्र.३५३१) यांची नियक्ती करण्यात आली आहे.

तपासनीसांच्या अहवालासह घोषित झालेला निकाल स्टॉक एक्सचेंजकडे आणि सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) कडे कळविला जाईल. तसेच कंपनीच्या वेबसाईटवर व कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयातील सूचना फलकावर प्रसिद्ध केले जाईल.

एजीएममध्ये उपस्थित राहण्याबाबत व ई-वोटिंगबाबत सदस्यास काही प्रश्न, तक्रारी असल्यास त्यांनी फ्रिकेन्टली आस्कड केश्चन्स (एफएक्यू)चा संदर्भ घ्यावा व हेल्पसेक्शन अंतर्गत <u>www.evotingindia.com</u> वर उपलब्ध मॅन्यु अलचा संदर्भ घ्यावा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा किंवा टोल फ्री क्र.१८००-२२-५५-३३ वर संपर्क करावा. विद्युत स्वरुपाने मतदानाकरिता सुविधेबाबत सर्व तक्रारी श्री. राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक, (सीडीएसएल) सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) **लिमिटेड,** ए विंग, २५वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंड, ना.म.जोशी मार्ग, लोअर परळ (पुर्व), मुंबई-४०००१३ किंवा helpdesk.evoting@cdslindia.com ई-मेल करावा किंवा टोल फ्री क्र.१८०० २१ ०९९११ येथे कळवावे.

कंपनीने वित्तीय वर्ष २०२३-२०२४ करिता अंतिम लाभांश देण्यासाठी भागधारकांच्या अधिकार निश्चितीसाठी नोंद दिनांक म्हणून शनिवार, १० ऑगस्ट, २०२४ निश्चित केली आहे. सदस्याद्वारे मान्य केल्यानुसार अंतिम लाभांश बुधवार, ०४ सप्टेंबर, २०२४ रोजी किंवा त्यानंतर दिले जाईल. सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, आयकर कायदा १९६१ (कायदा), वित्तीय कायदा २०२० चे सुधारित नुसार १ एप्रिल, २०२० रोजी किंवा नंतर कंपनीद्वारे दिलेले किंवा वितरीत केलेले लाभांश सदस्यांच्या हस्ते कर योग्य असतील. तथापि कंपनीने लाभांश देते वेळी स्त्रोताकडील कर कपात (टीडीएस) करणे आवश्यक आहे. लागू असेल तो योग्य टीडीएस दर निश्चित करण्यासाठी सदस्यांनी कायद्याच्या तरतुदीनुसार दस्तावेज सादर करावेत. सविस्तर कर दर, लागू कर दर प्राप्त करण्यास आवश्यक दस्तावेज एजीएम सूचनेत नमुद आहेत.

अल्केम लॅबोरेटरीज लिमिटेडकरिता

मनिष नारंग अध्यक्ष-विधी, कंपनी सचिव

दिनांक: २६ जुलै, २०२४ ठिकाण: मुंबई व सक्षम अधिकारी

S CSB Bank PUBLIC NOTICE ON AUCTION OF PLEDGED GOLD ORNAMENTS

The borrower/s in specific and interested bidders,in general, are hereby informed that on account of non-repayment of the Banks due by the borrowers as under despite the payment notice and recall/auction notice issued by the Bank, the gold ornaments pledged with the bank security by the respective borrowers for th loan avalled by them will be sold in public auction on "as is where is" and "non-recourse" basis through e-auction portal http://csbgold.auctiontiger.net on 05" August 2024 at 10.30 AM. The auction may be adjourned to any other later date at the discreation of the bank upon publication of the same in the Bank's notice board. The borrowers are hereby further inform that the gold ornaments will be disposed of by private sale if the public auction is not successful and if there is a further balance to be recovered thereafter, legal action will be initiated against the

S. No.	Account Name	Client ID	No.of Acc.	Bal. Outstan- ding as on 25/07/2024	Weight (grams
	BRANCH NA				
1	Alaka Sunil	3895915	1 1	23874.5	8
2	BRANCH N				40.4
2	Arputharaj Susamarian	3892352	1	65379.5	16.1
^	BRANCH			170101 50	
3	Adil Abdul Aziz Shaikh	7675904 4624270	2	176191.53 118369.5	5.
5	Akshata Pramod Waghmare Ashwini Avinash Shirke	7349107		173994.66	30.5 47
6	Dhanaji Sarjerao Jadhav	4709159	2	306050	77.9
7	Mahadev Sadashiv Jadhav	7324803	1 1	140186.55	37.6
8	Mozam Abbasali Sayyed	4769860		328879	104.7
9	Nifaaz Munir Patel	3802293	i	142216.04	33.4
10	Pralhad Karamsingh Damale	7641150	2	921406.96	251
11	Sushama Sasidharan Nair	3128753	1	263386.13	66.7
12	Umesh Kumar Rambali Tiwari	4435165	1 1	242640.47	61.8
13	Yogesh Ramdas Panmand	4308002	1	63148.61	15.2
	BRANCH N	IAME : K	ALYAN		
14	Dinesh Ramchandra Gupta	4568846	1	114516	29.8
15	Jagnnath Shridhar Nagavekar	4233093	1 1	182566.5	44.01
16	Jitendra Kailashchandra Gupta	4565056	1 1	115284	30
17	Mayuresh Eknath Shinde	7721957	1 1	1025367.14	207.01
	BRANCH NAI	ME : VAS	AI - EA	ST	
18	Joseph Sylvester Tuscano	4160699	1	639438.98	167.6
19	Kalloor Sabari Babu Babu	4272128	1	32686.04	10.4
20	Nilu Balakrishna Mishra	4471946	1	198992.5	57.5
	BRANCH	NAME : T	HANE		
21	Kalpana Ulhas Savdekar	7578565	1	22173.29	5.43
22	Meghna Abhishek Naiknaware		1	27710.69	6.61
23	Sapana Anil Dubey	7682080	1	27816.1	6.65
	BRANCH NA	ME : VILI	PARI	E	
24	Charles Simon Gonsalves	1165603	3	382597.52	105
25	Divya Saravanakumar Devendi		1	187494.14	51.3
26	G Dhanalakshmi .	1166703	1	38248.73	11.1
27	Kishita Nikhil Mashruwala	4768538	1	201482.2	54
28	Mohan Ganesh Devendra	3817867	1 1	294785.36	86
29	Murugan Mariappan Devendra		3	465875.05	121.3
30	Rahul Manjrekar	4153784	1 1	42500.28	12.5
31	Saravanan Ganesh Devendra	3189000	4	647631.06	196.9
	BRANCH I				
32	Abhishek Ravindra Panchal	4402552	1	1382812.92	362.2
33	Kishor Ravindra Varange	4537693	1	43124.04	10.8
34	Nilesh Shantaram Kulaye	4410384	1	59701.5	21.4
35	Reena Panchal	7736567	1	294028.31	74.5
36	Sakshi Sunil Kulaye	4620248	1	142766.5	40.7
37	Sandeep Dattaji Bhosale	4331524	1	60023.34	15.4
38	Sapana Chandrahas Pawar	4776951	1 1	83242	23
39 40	Vinod Choudhari	2944204	1 1	56252.37	48 19.6
40	Yogita Rakesh Aangane	4657456		73308.85	19.0
	BRANCH NAM				=0.1.1
41	Sellammal	4028332	5	2097324.5	561.9
	BRANCH NAN				
42	Dinesh Eknath Kerkar	4473527	3	1004711.98	271.1
43 44	Illona Camillo Fernandes	2756607	1 1	312456.01	232
44	Nikita Nilesh Naik	3245927	l 1	211576.64	62.9

BRANCH NAME : BORIVLI - WEST

4622074

325703.56

87.8

45 Aman Jagnarayan Gupta46 Ankita Ankush Khedekar